

सामाजिक वनीकरण संचालनालयातील अधिकारी/  
कर्मचारी यांच्या पदनामात बदल करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग  
शासन निर्णय क्रमांक : आस्था-२०१६/प्र.क्र.१६/फ-१२.  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२  
दिनांक : ३० मार्च, २०१७

**वाचा :-**

- १) महसूल व वन विभाग, शासन निर्णय, क्रमांक संकीर्ण-२०१४/प्र.क्र.१८८/फ-५,  
दि.४ डिसेंबर, २०१४
- २) प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वनबल प्रमुख ), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे क्रमांक : मवसे/साववि/४४/१४-  
१५/प्र.क्र.१२(०५-०६)/२४१६/कक्ष-९, दि.९/१२/२०१५

**प्रस्तावना :-**

सामाजिक वनीकरण हे वानिकी क्षेत्रातील प्रमुख घटक आहे. त्यापैकी वन विभाग हा महसूल व वन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. तथापि सामाजिक वनीकरण संचालनालय हे ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत होते.

महाराष्ट्र राज्यात वन विभागाची क्षमता सामाजिक वनीकरण संचालनालयाच्या तुलनेत अधिक असल्यामुळे या दोन्ही यंत्रणा एकाच विभागाच्या नियंत्रणाखाली आणणे आवश्यक होते. त्यामुळे संदर्भाधीन अ.क्र.१ येथील दिनांक ४ डिसेंबर, २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेले सामाजिक वनीकरण संचालनालय दिनांक १.१.२०१५ पासून महसूल व वन विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले आहे. त्याअनुषंगाने दोन्ही विभागातील कर्मचारी / अधिकारी हयांचेमध्ये एकजिनसिपणा यावा आणि प्रशासकीय व विकासात्मक कामांना अधिक गती यावी, ह्यासाठी सामाजिक वनीकरण व वन विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या पदनामामध्ये सुसुत्रता / सुलभता असणे आवश्यक आहे. सबब सामाजिक वनीकरणांतर्गत अधिकारी/ कर्मचारी यांच्या पदनामात बदल करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय :-**

प्रस्तावनेत नमूद केलेली वस्तुस्थिती विचारात घेता सामाजिक वनीकरणांतर्गत अधिकारी / कर्मचारी यांच्या पदनामात खालीलप्रमाणे बदल करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	सामाजिक वनीकरण विभागातील कार्यरत कर्मचारी / अधिकारी यांचे सध्याचे पदनाम	नवीन पदनाम
१	उपसंचालक	विभागीय वन अधिकारी ( सामाजिक वनीकरण )
२	सहायक संचालक	सहायक वनसंरक्षक ( सामाजिक वनीकरण )
३	लागवड अधिकारी	वनक्षेत्रपाल ( सामाजिक वनीकरण )
४	सहायक लागवड अधिकारी	वनपाल ( सामाजिक वनीकरण )
५	लागवड / रोपवन कोतवाल	वनरक्षक (सामाजिक वनीकरण )

२. सदर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, अनौपचारिक संदर्भ क्र.१८५/ शिकाना/साप्रवि, दि. १३/१२/१६ आणि वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.७३/२०१७, दिनांक १०.३.२०१७ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा साकेतांक क्रमांक २०१७०४०११४२२४३२६१९ असा आहे. सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षात्कृत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( डी. एल. थोरात )  
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मुख्य सचिव.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) अपर मुख्य सचिव, गृह विभाग ( परिवहन व बंदरे ), मंत्रालय, मुंबई.
- ४) सर्व प्रशासकीय विभागाचे सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव.
- ५) प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन बल प्रमुख ), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- ६) प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, म.रा., पुणे.
- ७) सर्व प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन विभाग.
- ८) सर्व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन विभाग.
- ९) सर्व विभागीय आयुक्त ( महसूल ) .
- १०) सर्व जिल्हाधिकारी.
- ११) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
- १२) सर्व पोलिस अधिक्षक/पोलिस आयुक्त.
- १३) आयुक्त, सर्व महानगरपालिका.
- १४) सर्व मुख्य वनसंरक्षक (प्रा.), वन विभाग.
- १५) सर्व वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, वन विभाग.
- १६) सर्व उप वनसंरक्षक, वन विभाग.
- १७) सर्व उपसंचालक, सामाजिक वनीकरण .
- १८) सर्व वनक्षेत्रपाल, वन विभाग.
- १९) सर्व लागवड अधिकारी, सामाजिक वनीकरण.
- २०) सर्व उपविभागीय अधिकारी (महसूल ), संबंधित तालुका.
- २१) सर्व तहसीलदार.
- २२) सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती.
- २३) सर्व मुख्याधिकारी, नगरपालिका.
- २४) सर्व प्रशासकीय विभागांचे विभाग प्रमुख.
- २५) सर्व सह सचिव/उप सचिव/अवर सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- २६) निवडनस्ती/फ-१२.